

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ४

सभावृत्तांत

दिनांक - १५/०६/२०१८

वेळ - सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १५/०६/२०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|--------------------------------------|---|---------------|
| १. मा.माधुरी कुलकर्णी ऊर्फ मोनाताई | - | सभापती |
| २. मा.लांडगे राजेंद्र किसनराव | | |
| ३. मा.पवळे सुमनताई मधुकर | | |
| ४. मा.संगिता (नानी) प्रभाकर ताम्हाणे | | |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.आगळे - प्रशासन अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.३) प्रभाग क्र.१० मध्ये आवश्यकतेप्रमाणे आकुर्डी सी.डी.वर्कचे विस्तारीकरण करणेबाबत - मा.राजेंद्र लांडगे, मा.संगिता ताम्हाणे यांचा प्रस्ताव.

दिनांक ०१/०६/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ३) चा सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - १४

विषय क्रमांक - ०१

दिनांक - १५/०६/२०१८

विभाग - प्रशासन

सुचक : मा.राजेंद्र लांडगे

अनुमोदक : मा.संगिता ताम्हाणे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.प्रशा/१/कावि/३३४/२०१८, दि.३१/०३/२०१८

विषय - "ऐनेस्थिशियालॉजिस्ट (भूलतज्ञ)" अभिनामाचे पद सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी कर्मचारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देणेस मान्यता मिळणेबाबत.

विषय क्रमांक ०१ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - १५

विषय क्रमांक - ०२

दिनांक - १५/०६/२०१८

विभाग - प्रशासन

सुचक : मा.राजेंद्र लांडगे

अनुमोदक : मा.सुमनताई पवळे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.प्रशा/१/कावि/३३५/२०१८, दि.३१/०३/२०१८

विषय - "स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ" अभिनामाचे पद सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी

कर्मचारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देणेस मान्यता मिळणेबाबत.

विषय क्रमांक ०२ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सवानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - १६

विषय क्रमांक - ०३

दिनांक - १५/०६/२०१८

सुचक : मा.राजेंद्र लांडगे

अनुमोदक : मा.संगिता ताम्हाणे

संदर्भ - मा.राजेंद्र लांडगे, मा.संगिता ताम्हाणे यांचा प्रस्ताव -

प्रभाग क्र.१० मध्ये आवश्यकतेप्रमाणे आकुर्डी सी.डी.वर्कचे विस्तारीकरण करणे (निविदा क्र.४२/६/२०१६-१७) कामास स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी काम करता येत नाही. तसेच म्हाळसाकांत चौक ते खंडोबामाळ चौक या नियोजित काँक्रीट रस्त्यामध्ये सदर कामाचा समावेश केलेला आहे. तरी सदर कामा ऐवजी नविन प्रभाग क्र.१४ मध्ये स्थापत्य विषयक कामे करणेस व जागा बदलीच्या प्रस्तावास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(माधुरी कुलकर्णी ऊर्फ मोनाताई)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/३४९/२०१८

दिनांक : १५/०६/२०१८



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.